

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/७७८ /२०१५
 दिनांक : ०६/११/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 पाक्षिक सभा दिनांक २०/११/२०१५ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
 दिनांक २०/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - ६

दिनांक - २०/११/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०६/११/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ५) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने १८ माध्यमिक विद्यालये कार्यरत आहेत. सदर विद्यालयांपैकी माध्य.विद्या. कासारवाडी, संत तुकारामनगर, नेहरूनगर, भोसरी, निगडी, थेरगाव, काळभोरनगर, पिंपळे सौदागर व क्रीडा प्रबोधिनी विद्यालय या ०९ विद्यालयात इ.५ वी ते ७ वी चे वर्ग आहेत. सदर विद्यालयांपैकी तुर्त माध्य. विद्या. कासारवाडी, माध्य. विद्या. नेहरूनगर, माध्य. विद्या. संत तुकारामनगर या तीन विद्यालयातील इ.५ वी ते ७ वी चे वर्ग (शिक्षकासह) प्राथमिक शिक्षण मंडळाकडे वर्ग करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

(दिनांक २०/११/२०१५ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - १८. नगरसचिव विभाग

क्रमांक : नस/४/कावि/७७८/२०१५

दिनांक : ०६ /११/२०१५

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.